

June 27, 2019

Exchange Plaza, 5th Floor,

Plot No. C-1, G Block,

Mumbai - 400 051.

Sterlite Technologies Limited

Godrej Millennium, 9, Koregoan Road, Pune 411 001 Maharashtra, India Phone: +91-20-30514000

Phone: +91-20-30514000 Fax: +91-20-30514113

BSE Limited

Phirozee Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai - 400 001.

Subject: Newspaper advertisement of Annual General Meeting ('AGM') of Sterlite Technologies Limited

Ref.: Scrip ID - STRTECH/ Scrip Code - 532374

National Stock Exchange of India Limited

Bandra Kurla Complex, Bandra (East)

Dear Sirs,

In continuation of our letter dated June 24, 2019 with regard to Notice of 20th AGM of the Company and in accordance with Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith a copy of newspaper advertisement published today i.e. June 27, 2019 in Business Standard (English Daily) and Divya Marathi (Marathi Daily) regarding confirmation of dispatch of notice of 20th AGM, remote e-voting and book closure information.

Kindly take this on your record and acknowledge the same.

Thanking you,

Yours faithfully,

For Sterlite Technologies Limited

Amit Deshpande

Company Secretary (ACS 17551)

Enclosure: As above

CC:

National Securities Depository Limited

4th Floor, 'A' Wing, Trade World, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel Mumbai - 400013

Central Depository Services (India) Limited

Phiroze Jeejeebhoy Towers, 17th Floor, Dalal Street, Mumbai - 400001

Karvy Fintech Private Limited

Karvy Selenium Tower-B, Plot No. 31 & 32, Financial District, Gachibowli, Nanakramguda, Serilingampally Hyderabad - 500008 India

	Current P/E-(x)	5-yr avg P/E (x)	Premium (%)
	8.1	4.8	(0.6
RM	17.3	12.1	69.6
Titan	59.8	45.2	32.2
TCS	24.6	20.0	22.9
Asian			
Paints	55.2	48.6	13.5
M HUL	50.9	45.3	12.2

load in case of any change in fundamental attributes of a scheme or trust, or any other change affecting the interest of unitholders.

"In schemes where the net asset value has been impacted, it would make sense for investors to stay put and look for recovery," said Amol Joshi, founder of Plan Rupee Investment Services.

At the end of the March

PGIM. It is the 10th largest asset manager with a 140-year old legacy," Menon added.

After falling as much as 9 per cent in early trade on Wednesday, DHFL shares ended 6 per cent higher at ₹80.

The fund house had earlier decided to merge some of its schemes that had seen sharp erosion in asset size following the IL&FS crisis. As a result of this erosion, these schemes

firm's debt instruments to 'default' in early June. The rating action was triggered by the housing finance company's delay in making payments, which it settled subsequently.

On Tuesday, DHFL was unable to make full payment on maturing commercial papers. It made partial payment of₹150 crore on a proportionate basis, while assured that the balance ₹225 crore will be paid to investors in next two days.

ons freight



and container depots, which cted to boost volumes. This compensate for lower storenue.

Further, the company's assured pricing model in FY20 (advance payment to railways) after a price increase of 4-5 per cent in April is expected to be beneficial, as higher volumes should help offset the loss from interest

The company, howevald face pressure from road ort, given falling freight rates back of lower diesel prices igher truck supply. While of the steps should help, benthe DFC project and logistics ire expected to come through then volumes increase and ts are commissioned. Most ts are cautious on the stock, the valuation, which at 30 its FY20 earnings is on the rside.

Place: Pune

Date: June 26, 2019

3

income.

STERLITE TECHNOLOGIES LIMITED

Regd. Office: E 1, MIDC Industrial Area, Waluj, Aurangabad, Maharashtra - 431 136, India CIN: L31300MH2000PLC269261 Phone: +91-20-30514000, Fax: +91-20-30514113 Email: secretarial@sterlite.com | www.sterlitetech.com

NOTICE OF 20th ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING AND BOOK CLOSURE INFORMATION

Notice is hereby given that the 20th Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on Tuesday, July 23, 2019 at 11.00 a.m. IST at the Registered Office of the Company at E1, MIDC Industrial Area, Waluj, Aurangabad, Maharashtra – 431 136, INDIA to transact the business as set forth in the Notice of meeting dated April 23, 2019 ("the

Pursuant to the Companies Act, 2013 and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is offering facility to all its members to exercise their vote by electronic means on the business set forth in the Notice. Members may cast their votes by using e-voting system from a place other than the venue for AGM ("remote e-voting"). The Company has engaged the services of Karvy Fintech Private Limited ("Karvy") as Authorised Agency to provide e-voting facility.

Electronic copies of the Notice of the AGM and Annual Report for the year ended March 31, 2019 ("Annual Report") have been sent to all the members whose email IDs are registered with the Company/Depository Participants(s). The Notice of AGM and the Annual Report have been sent to all other members at their registered address in the permitted mode. The dispatch of the Notice of AGM and Annual Report has been completed on June 25, 2019. These documents are also available on the Company's website at www.sterlitetech.com and Karvy's website at https://evoting.karvy.com

- 1. The remote e-voting period commences on Saturday, July 20, 2019 from 10.00 a.m. (IST) till Monday, July 22,
- 2. A person, whose name appears in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the depositories as on the cut-off date, i.e. Tuesday, July 16, 2019 only shall be eligible to vote through remote e-voting
- 3. A person who has become a member of the Company after dispatch of the Notice & holds shares as on the cut-off date i.e. Tuesday, July 16, 2019, may write to Karvy at einward.ris@karvy.com, requesting for user id and password. However, if the person is already registered with Karvy for remote e-voting then the existing user ID and
- Members may note that: a) The remote e-voting shall not be allowed beyond 5.00 p.m. (IST) on Monday, July 22, 2019 and once the vote on a resolution is cast by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently; b) The facility for voting, through ballot paper, shall be made available at the AGM; c) Members who have cast their vote through remote e-voting may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again.
- 5. Persons entitled to attend and vote at the AGM, may vote in person or by proxy/ through authorized representative, provided that all proxies in the prescribed form/authorization duly signed by the person entitled to attend and vote at the meeting are deposited at the Registered Office of the Company, not later than 48 hours before the AGM.
- 6. Mr. B Narasimhan, Proprietor BN & Associates, Practicing Company Secretary (Membership No. FCS 1303 and Certificate of Practice No. 10440), has been appointed as the Scrutinizer to scrutinize the e-voting process in a fair
- In case of any grievances relating to the e-voting procedure Members are requested to contact Mr. Rajeev Kumar, Dy. Manager, Karvy Fintech Private Limited, Karvy Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad 500 032; email ID einward.ris@karvy.com/ rajeev.kr@karvy.com; Phone No. 040-67161524. Further, in case of any query pertaining to e-voting, please visit Help & FAQ's section available at Karvy's

The Register of Members and the Share Transfer Books of the Company will-remain closed from Saturday, July 20, 2019 to Tuesday, July 23, 2019 (both days inclusive) for purpose of AGM and to determine the entitlement of Members

Members may also visit <u>www.sterlitetech.com</u>, <u>www.nseindia.com</u> and <u>www.bseindia.com</u> for more details.

By order of the Board of Directors

Sd/-

Amit Deshpande Company Secretary & Corporate General Counsel

BS- Mumbai Edition Page No. 1 (Smart Investor)

लिंकचे ७,००० कोटींचे काँटॅक्ट

नवी दिल्ली । काही कंपन्यांवरील कर्ज मोठ्या प्रमाणात बाढल्याने त्रस्त असलेल्या अनिल अंबानींसाठी बुधवारी अनेक दिवसांनंतर सकारात्मक वन आले आहे त्यांच्या रिलायन्स मुंबईत 9,000

कोटी रुपयांच्या वर्सोवा-बांद्रा सी लिंक प्रकल्पाचे कॉटॅक्ट मिळाले आहे. कंपनीला हे कॉंट्रॅक्ट महारा राज्य रस्ते विकास महामंडळ विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) दिले आहे. वर्सोवा-बांद्रा सी लिंक १७.१७ वसींवा-बांद्रा सी लिंक १७.१७ किलोमीटर लांबीचा मोठा प्रकल्प आहे.

Tender Notice

MAHAVITARAN Full Turnkey Contract for "System Improvement on High Loss Feeder" with execution of work such as AB cables, Providing AB Switches, Shifting of Energy Meters etc. under Kallam & Tulippur Towns within Osmanabad Circle. Tender for full turnkey basis: CELTRILZTIS/HLE-27T-41/2019-20. The Improvint dates are a below 1) Sale of Tenders 28.08.2019 onwards 2) Pre-Bid Medulin Sale of Tenders 28.08.2019 (a) 11.00 hrs. 3) Last date of Submission > 03.07.2019 (a) 16.00 hrs. 9) Opening of Technica Bids > 20.07.2019 (b) 16.00 hrs. 9) Opening of Technica Bids > 10 be notified later on. For further details of Invitation for Bids 3 Bid Documents please

MAHAGE

37.

eT- Code

BTPS

नगर परिषद कार्यालय, जालना

ता. जालना जि. जालना

ई-निविदा सूचना (पहिली वेळ)

जालना नगर परिषद मार्फत खालील नमुद कामासाठी ई-निविदा / दरपत्रके मागविण्यात येत आहेत

सर्व निविदा धारकांनी आपली ई-निविदा/ दरपत्रके www.mahatenders.gov.in या संकेतस्थळाव दिनांक- २७/६/२०१९ ते दिनांक ४/७/२०१९ रोजी सार्यकाळी ५.०० वाजेपर्यंत भरण्यात यावे. सदरीर

ई-निविदा दिनांक ५-५९-२०१९ रोजी (शक्य झाल्यास) सायंकाळी तीक ५ वाजता नगर परिषद कार्याळ्या निविदा समिती व उपस्थित ठेकेदार किंवा त्यांचे प्रतिनिधी यांचे समक्ष उघडण्यात येतील.

१७. निविदाधारकास सदरील ई-निविदा ही www.mahatenders.gov.in या संकेतस्थळावरून भरणे वंधनव ९९, नावाद्यासकार स्ट्रांट्स इन नावादा हा www. mahatenders.gov.n. वा सक्तरस्थात्रकारून पर वाध्यक्षात्र अस्टेट, यट, निदायादाकाने वालों के कारणदार्थाचे पूर्वता करणे आवश्यक आहे. ६. नीवाची व परवादी आणारा 1. जीएसटी प्रमाणपत्र m. वाध्यक व पात्रात समर्थनार्थ कारण्यादे कारणदार्थे . n. अनुभव व पात्रात समर्थनार्थ कारण्यादे कारणदार्थे कार्यक्षात्र कार्यकार्थे कारणदार्थे कार्यकार्थे कारणदार्थे कार्यकार्थे कार्

वाहतुक काम केल्याचा अनुभव असणे आवश्यक आहे. २१. निविदेसोवत जोडावयाची निवीदा फी, इसारा रक्कम पावती तसेच आवश्यक तांत्रिक कागदपत्रे साक्षांकित करून सिलवंद लिफाप्यामध्ये नगर परिषदेकडे आवक-जावव

नावता तत्त्व च जावरपक्त तात्रक्ष कामस्यत्र साक्षाका करूना एउटका (उटकारमान्यन मार पाटकार) आवका जावक विभागति दिनाव अंभुत्यरु रोजी सकाळी १९.०० वाजेमवेंन सारत करणे आवक्षक आहे. २१. स्टाइकारों वेक्क हे शासकीय निधी उपलब्धनेनुसार अदा केले जातील. २३. काही कारणास्तव प्रकरण नावालवात्र प्रविच्हा साल्यास् खुटला जालना न्यायालय अंतर्गत राहील. २४. एक किंवा सर्व निविदा मान्य अथवा अमान्य करप्याचा अधिकार नगर

कामाची

अंदाजीत

रक्कम

Contact No: 7875762002

PRO NO: LZ-117/2019-20 Chief Engineer, Latur Zone, Latur

by buffer hoppers pa vacuum pumps for eve U4,500MW, BTPS.

Rix- 300002875 Supply, Erection and Commissioning of Electro-CHP Apron Feeders at CHP 500MWat Bhusawal TPS.

कामाचे नाव

मान्स्नपूर्व मोठ्या नाल्यामधील गाळ जेसीबीवदारे काढणे व न.प. ने दर्शविलेल्या

Due to unavoldable circumstances, the Pre Bid meeting will be conducted on the last of submission at 11:00 AM RP section Shaktigad Building, BTPS, Deepnagar-425307. For further details visit our web site: https://eprocurement.mahagenco.in/

रिलायन्स इन्फ्राला वर्सीवा-बांद्रा सी भारतात यंदा सोन्याच्या मागणीत 90% घटीची शक्यता

भारतासह आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत तेजी आल्याने आणि मान्सूनमधील प्रगती मंदाबल्याने यंदा देशातील सोन्याच्यामागणीत१०टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता आहे. ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी परिषदेच्या (जीजेसी) अहवालात हा अंदाज व्यक्त करण्यात आला वर्षांतील ही सोन्याची सर्वात कमी विक्री असेल. जीजेसीचे अध्यक्ष अनंत पद्मनाभन यांनी सांगितले की, 'अलीकडच्या काळात भारतीय खरेदीदारांना इतक्या जास्त किमतीत सोने स्वरेटी करण्याची सवय गहिलेली सहा वर्षांच्या उच्चांकी पातळीवर स्थानिक बाजारात सोन्याची किंमत ३५,९६० रुपये प्रति

१० ग्रॅमवर पोहोचली आहे.

EMD (Rs.)

कामाचा

फी

100/

3 8

36,000/

Water Resource Department **Executive Engineer** Vishnupuri Pumph House Division, Nanded.

Budgetary Offer No.: 03 /Year 2019-20

Providing New Roller Assemblies, Roller Covers and Repair to various Expansion Joint from Pump House to Discharge Chember Vishnupuri LIS, Asarjan for Vishnupuri Project, Asarjan, Nanded.

Details of Budgetary Offer No.: 03 /Year 2019-20 is as below.

Online Display Date :- 28/06/2019 Upto 5:00 PM

Budgetary offer opening date :- 05/07/2019 after 5:30 PM

Budgetary offer webside of Govt. of Maharashtra http://wrd. maharashtra.gov.in/. (If any subsequent change is there, will be

- Nanded.431605.

Executive Engine Vishnupuri Pump House Division.

Outward No./VPHDN/TS-3/

२०१८ मध्येही विक्रीत झाली

सोन्यावरील आयात शुल्क १० वरून ४

जम्म अँड ज्वेलरी उद्योगाने सोने तस्करी कमी करण्यासाठी केंद्रीय अर्थसंकरपाच्या आधी सोन्यावरील आयत शुल्क कमी करून चार टक्के करण्याची मागणी केली आहे. जीजसीच्या एका प्रतिनिधी मंडळाने सांगितले की, चालू खात्यातील तोटा कमी करण्यासाठी सोने आयातीवर १० किंवा त्याला कमी करून ०,२० टक्के करण्याची मागणी केली आहे. सध्या बँक क्रेडिट कार्डवर ११.५० टक्के कमिशन घेत असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

होती १.५ टक्क्याची घट

मागील वर्षी (२०१८ मध्ये) सोन्याची विक्री ७६०,४ टन राहिली होती. ही २०

की, या वर्षी सोन्याची मागणी ७५० टन ते ८५० टन राहण्याची शक्यता आहे. मे तिमाहीमध्ये विक्रीत पाच टक्क्यांची वाढ ग्रामीण भागामध्ये मोठ्या

गती मंदावर आहे. आतापर्यंत

आहे. आतापयत मान्सुनमध्ये होणाऱ्या पावसापैकी ३७ टक्क्यांची घट दिसून येत आहे. या स्थितीत सुधारणा झाली नाही तर पीक उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास या परिसरातील लोक सोने विक्री करण्याची

सवलतीच्या माध्यमातन विक्री वाढवण्याचा प्रयत्न

मागणी कमी झाल्यानंतर देशातील अनेक भागांत विक्रेते सोन्यावर सक्छत देत आहेत. अधिकृत कमतीवर प्रति १० ऑमकर एक हजार

ग्रॅमनर एक हजार स्पयांपर्यंतची सूट देण्यात येत आहे. ही सूट सप्टेंबर २०१६ नंतर देण्यात आलेली सर्वाधिक सूट आहे. सोन्याच्या देशांतर्गत किमतीमध्ये १० टक्के आयात शुल्क आणि ३ टक्के विक्री कर यांचा समावेश आणि ३ टक्के विक्री कर यांचा



पसंती आणि परताव्याच्या दृष्टीने टेडिंगच्या पद्धतीचा करा स्वीकार

बहुतांश लोक नफ्यासाठी शॉर्ट टर्ममध्ये बहुताश लाक नर्पयासाठा शाट टममध्य केली जाणारी खरेदी- विक्री ट्रेडिंगच्या रूपाने ओळखतात. अर्थात ट्रेडिंग हे कुशल्ता, अंतर्दृश्टी आणि शिस्तीने केले पाहिजे. यामध्ये शिस्तीला सर्वाधिक महत्त्व आहे. टेडिंगचे अनेक प्रकार असन त्याचा उपयोग व्यापारी शेअर्सच्या खरेती- विकीसाती करतात. ट्रेडिंगच्या प्रत्येक प्रकाराचे आपले खास वैशिष्ट्य असते आणि प्रत्येक प्रकारासाठी खास प्रकारच्या कुशलतेची टेडिंगचा वापर करतात त्याचा उल्लेख येथे

करत जारु. दीर्घ मुदतीच्या दृष्टिकोनातून ट्रेडिंग् : या पद्धतीमध्ये व्यावसायिक शेअर्स खरेदी-विक्रीच्या निर्णयासाठी भक्कम घटक, टेक्निकल चार्ट, बातम्यांचा कल याचा उपयोग करतात. कल हा ट्रिगरच्या रूपाने उपयोगी पडतो, तर भक्कम घटकांचा उपयोग घटनाक्रमाच्या पुष्टीसाठी केला जातो. टेक्निकल चार्टचा उपयोग एखाद्या शेअरच्या खरेदी- विक्रीसाठी वेळ काय असावी हे ठरवण्यासाठी केला जातो. यामध्ये शेअर्सच्या किमतीमध्ये शॉर्ट टर्ममधील चढ-उताराऐवजी मीडियम ते लॉंग टर्ममध्ये मिळणाऱ्या नफ्यावर लक्ष दिले जाते.

इंट्रा - डे ट्रेडिंग किंवा डे- ट्रेडिंग : या पद्धतीमध्ये ज्या दिवशी शेअसंची खरेदी करतात त्याच दिवशी विक्री करतात. तम्ही सकाळच्या व्यवहारात शेअर्स खरेदी करू शकता आणि संध्याकाळी विक्री करू शकता. इंटा डे व्यवहारात खरेदी केलेल्या खात्यात घेतली जात नाही, कारण ते शेअर्स एक रिवसही आपल्याकडे तेवत नाहीत. या ट्रेडिंगमध्ये शेअसं काही मिनिटे किंवा तास वेळ खूप खर्च होतो. कारण समभागांच्या किमतीत होणाऱ्या चढ-उतारावर नजर किमतीत होणाऱ्या चढ-उतारावर नज् ठेवण्याची गरज असते.

स्विंग टेडिंग: या पद्धतीत शॉर्ट टर्मममध्ये शेअर बाजारात होणाऱ्या चढ- उतारांचा फायदा घेण्याच्या उद्देशाने ट्रेडिंग केले जाते यामध्ये व्यापारी शेअर्स स्वरेटी करून त्याची काही दिवसांनी विक्री करतात. हा कालावधी काही आठवड्यांपासून ते तीन

महिन्यांपर्वतही असू शकतो. स्कॅल्प ट्रेडिंग : या पद्धतीत शेअर्स खरेदी- विक्रीतील कमी मार्जिन मोठ्या प्रमाणावर असते. या प्रकारच्या ट्रेडिंगमध्ये दिवसभराच्या व्यवहारात सातत्याने शेअर्सची खरेदी- विक्री केली जाते. रोख प्रमाण राखण्यासाठी स्कॅल्प ट्रेडिंग आवश्यक असत. परंतु यात जोखीम जास्त असते.

हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग : हा भारतात अलीकडेच सुरू झालेला ट्रेडिंगचा नवा प्रकार आहे. यामध्ये शेअर्स खरेदी- विक्रीचे व्यवहार तंत्रज्ञान आणि अल्गोरिदमच्या माध्यमातून होतात. हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग करणारे व्यापारी आपली जोखीम कमी करण्यासाठी अनेक बाजारांत आणि किती तरी ऑसेट क्लासमध्ये खरेटी- विक्री करतात. असे व्यवहार मॅन्युअली करणे जवळपास अशक्य आहे. गेल्या काही वर्षांत शेअर बाजारात झालेल्या घसरणीसाठी हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंगला जबाबदार धरले आहे. भांडवली बाजारात खरेदी-विक्रीचा (टेडिंग) प्रकार एक महत्त्वाचा पैल आहे गुतवणूकदार किंवा व्यापाऱ्यांनी आपल्या ट्रेडिंगसाठी केवळ आपल्या व्यक्तिमत्त्वाशी मेळ खाणाराच नाही, तर त्यामध्ये सर्वात चांगला परतावा मिळण्याची शक्यता असेल अशाच ट्रेडिंग पद्धतीची निवड केली पाहिजे.

थकबाकीदारांच्या संपत्तीची माहिती बँकांना मिळणार नवी दिल्ली । प्राप्तिकर विभाग कर्ज न फेडणाऱ्यांच्या म्हणजेच सहेतुक थकबाकीदारांच्या संपत्ती आणि खात्यांची माहिती बँकांना देणार आहे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) यासंबंधीचे निर्देश जारी केले आहेत. सरकारी बँकांच्या वतीने अशा प्रकारची मागणी करण्यात आली होती, असे व्यापारी किंवा कंपन्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी तसेच त्यांच्याकडून जनतेचा पैसा वसूल करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. सीबौडीटी प्राप्तिकर विभागासाठी घोरण ठरवण्याचे काम करते.

स्टेरलाईट टेक्नोलॉजीस लिमिटेड

20 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस रिमोट- ई- वोटिंग तसेच बुक क्लोजर ची माहिती

पाठ असंदर अमा जबने ज्या निर्धाति नागने मंदरवार १६ जुलै 2019 हम तेरीसच्या दिस्मेश्वांतर कंपनीचे सदस्य करने असतील तस्तेर शेष्टर होत्तर असेल तो पुत्रत असदी व पास्वदर्धी बिस्ती करताम कर्वेला cinwad ris@kurvy.com शिल्टर पाठत अस्त्रत पुत्र पुत्र राज्य तो प्रक्षा निर्धात - देन व्योदी करीत प्राप्तपासून्य कर्वेश रिजारट असेल तर विद्याम पुत्रराज्यादी र पास्वदर्शन प्रयोग वाट राज्यण्यासाठी केला जाक सकती.

प्रस्तवं चा उपयो पाने प्रकार गाम एक पर अपना अक्षाप्रकृत्य करात्रा राजस्य उसेल तर विद्यमान कुन्दाआवि वे स्वव्यमान गोट करावे को (ए) विमार्ट के बोटिंगचे प्रस्तुना सेमाना 22 जुट 2019 ला 5,00 वाजता (आगस्यत) नेतर रिके आणा गाही, तसेन स्वत्यव्यो रिकंग्व्यून का यह के कन्यान सरक्यान से तरक्यान प्रस्ता देवा (आगस्य हो) नेतर रिके आणा गाही, तसेन स्वत्यव्यो रिकंग्व्यून का यह के कन्यान सरक्यान से तरक्यान प्रस्ता देवा आणा ताति (ये) केटर पेपरच्या माध्यादान बोटिंगचे स्विकेषी अमृता (ज्ञीप्यमान) दिली जर्वतर (यो) ते सदस्य व्याची रिकेट के बोटिंगचा माध्यादान अपने बोट टाक्केट कोट ते देवांट एजीएमानो प्रणा पेत्र सकतात पत्त पत्त पत्त वे टाक्क्या से कट्या अस्तात साहते. प्राचीमानो आणा ते व बोट दिष्याचा क्यादान जन्नते के अस्तात पत्ति तम्बीत पत्ति हो अस्ति वाच माध्यादान वेदि के अस्ति काल पत्ति पत्ति हो स्वत्य साहते हो स्वत्य साहते हो स्वत्य साहते हो सहते हो साहते हो साहते हो साहते हो सहते हो सहते हो सहते हो सहते हो सहते

आमत दश्य कंपनी सचिव व कार्पोरेट जनरल कोन्स

MAHAVITARAN Date Extension 3rd Time

Transfer in Hendering format are invited Brief scope of works for the Turnkey Contract is as below. Tender No. 7-20 / 2019-20 for work of load extension with Express feeder link line of Existing HT connection in rio Chief Municipal Council Osmanabad (con No. 950019003440), Hatelia Dev Buster on proposed 11NV Express feeder ementing from 33/11KV Jadhawwadi Substation under 100% DDF scheme.

Last Date & Time (Hours)

: 01/07/2019 up to 15:00 Hrs

Date and time of opening

: 01/07/2019 at 16:00 Hrs

eatApp/. Superintending Engineer, PR No. LZ/122/2019-20 MSEDCL, Circle Office, Osmanabad



उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव बहि:स्थ शिक्षण आणि अध्ययन विभाग (DEEL) एटेस्स स्टूटना

र महरास्ट् विद्यापीतच्या बहित्स्य शिक्षम आम अध्ययन वस्तानकर रकाराज्य तस विकामक्रमांची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया ०१ जूनी, २०११ पासून सुरु होत आहे.

न्दिन के पार्ट पूर्व पर पहुंचा है हा हमारा की अंताहर के इसे प्रदेश पर पूर्व ने उसे पार्ट पहुंचा है। प्राथम (इस्तामात्र के पूर्ण के प्राप्त प्राप्त के प्राप्त प्राप्त के प्राप्त प्राप्त के इसे प्राप्त कर कारण के प्राप्त कर कारण के प्राप्त कर कारण के प्राप्त कर कारण के प्राप्त कर कारण कर के प्राप्त कर कारण कर के प्राप्त कर कारण कर के प्राप्त के प्राप्त कर

े <mark>संकेत सङ्ख्य (Website) क्वीवर्श जोरूणावर्ध चौपरी उत्तर प्रस्तान् विद्यार्पताच्या www.nmu.ac.i</mark> अधिकृत क्वेतर स्वळावर गेल्यानेस डाक्या बाजूस असलेल्या Quick Link अं**वर्गस DEEL (Extern**

संपर्कतसाठी फोन नं, कार्यालय : ०२५ ७-२२५ ७४ ९५/२२५८४ ९६

मख्याधिकारी अध्यक्षा

सोने परिषदेचा अंदाज; सोन्याच्या किमतीत झालेली वाढ आणि मान्सून उशिरा आल्याने विक्रीत घट

विक्री व्हर्ण होती, हा रुप्पट च्या तुरुनेमध्ये १.५ टक्के कमी होती, मागील १० वर्षात स्तासनी विक्री ८२८ टन राहिली, सोने परिषदेने मेमध्ये व्यवस केलेल्या अंदाजामध्ये सागितले होते

Government of Maharashtra

Addresss: - Executive Engineer, Vishnupuri Pump House Division Nanded. Email:-yphdn@rediffmail.com

Name of Work:- Repairs to Raising Main sadal Support of by

Budgetary Offer for below mentioned work is invited by Executive Engineer, Vishnupuri Pump House Division, Nanded (http://wrd.maharashtra.gov.in/) of Water Resource Department from experienced contractors /Original Manufacturer (Registered in fechanical Organization is not necessary for the contractor to subm the Budgetary offer), The main Budgetary offer Documents available online & submission on website http://wrd.maharashtra.gov.in/. All rights are reserved to reject any or all budgetary offer without assigning any reason by the Executive Engineer, Vishnupuri Pump House Division, Nanded.

Budgetary offer online submission: - Before 05/07/2019 5:00 PM

All information about budgetary offer is available from: - 28/06/2019

board at Superintending Engineer, Mech.Circle

Notice board at Executive Engineer, Vishnupuri Pump Hou Division, Nanded 431605.

Nanded.

डीजीआयपीआर 2019/2020/949

परिषदेने राखुन ठेवला आहे. नगर परिषद जालना नगर परिषद जालना

नगर परिषद कार्यालय, जालना ता, जालना जि. जालना

जा.क. /२०१९/४१६० ई-निविदा सूचना (पहिली वेळ)

जालना नगर परिषद माफेत खालील नमुद कामासाठी ई-निविदा / दरणके मागविष्यात वेत आहेत. सर्व निविदा धारकोनी आगली ई-निविदा/ दरएकके www.mahatenders.gov.in या संकेतस्थळावर दिनांक- २७/६/२०९ ते दिनांक १७/७/२०९ रोजी सार्यकाळी ५.०० वाजेग्यंत भरण्यात यावे. सदरील ई-निविदा दिनांक १८-७-२०९९ रोजी (शक्य झाल्यास) सायंकाळी ठीक ५ वाजता नगर परिषद कार्यालयात निवदा समिती व उपस्थित ठेकेदार किंवा त्यांचे

अ. क्र.	कामाचे नाव	कामाची अंदाजीत रक्कम	इसारा रक्कम	निविदा फी	कामाचा कालावधी
8	3		3	x	ч
ę	न.प. क्षेत्रतील प्रत्येक घरामधुन न.प.च्या मालकीच्या घंदामाडीच्यरे वर्षाकृत घनकचरा गोळा करून न.प.च्या डॉप्पा/ तासुरते संकटम केंद्रापर्यंत चालतृक करणे. प्रत्येक घंदापाडीच्या IEC करिता एक प्रशिक्षित कर्मचारी (बाहनचालक वगळून) व इंधानसह घंदापाडीच्या देखभाल दुरस्तीचा समावेश असेल.	¥,94,00,000	X96,000/-	१२०००/-	श्वर्ष
2	नगर परिषद क्षेत्रामधील नाले सफाई करणे				
3	नगर परिषद क्षेत्रामधील नाल्यातील काढलेला गाळ, कचरा ट्रॅक्टर/ट्रॉलीने खत खड्यावर वाहून नेगे, तसेच ठिकठिकाणी साचलेली माती, वाळू व बांधकाम साहित्य उचलुन बाहेर दशींबलेल्या ठिकाणी नेजून टाकणे, नालीतील गाळ व बांधकाम				

सिर्धान अर्थी? द विकास कार्याच्या अस्ति हैं निर्धान में www.mblacadars.gov.in मा में मितनसायकान भागों पंजनवारक आंता.

2. निर्धान्य अर्थी? द विकास कार्याच्या क्षेत्र करें त्याच्या में स्थान क्ष्याच्या मा में मितनसायकान भागों पंजनवारक आंता.

2. निर्धान्य प्रमाण कार्याच्या कार्याच्या प्रमाण कार्याच्या कार्याच्या कार्याच्या मा मा में मा मा मा अस्याव कार्याच्या कर्याच्या कर्याच्याच्या कर्याच्या कर्याच्याच कर्याच्या कर्याच्याच कर्याच्या कर्याच्याच्या कर्याच्याच्याच कर्याच्याच कर्याच कर्याच्याच कर्याच्याच कर्याच्याच कर्याच्याच कर्याच्याच कर्याच कर्याच्याच कर्याच्याच कर्याच कर्याच कर्याच कर्याच्याच कर्याच्याच कर्याच्याच कर्याच कर्याच